SUMMIT SECURITIES LIMITED

Corporate Identification Number: L65921MH1997PLC194571 Registered Office: 213, Bezzola Complex, B Wing, 71, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai - 400071 Tel Nos.: +91-22-46098668 / 69

Website: www.summitsecurities.net Email: investors@summitsecurities.net;compliance@summitsecurities.net

October 15, 2025

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor Plot No C/1, G Block Bandra Kurla Complex Bandra East Mumbai 400 051 **BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Symbol: SUMMITSEC

Security ID: SUMMITSEC

Sub: Disclosure under Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Submission of Newspaper publication regarding Fifth notice to shareholders about the Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clipping regarding containing interalia information about the publication of fifth notice to shareholders of the Special Window for Relodgement of Transfer Requests of Physical Shares in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 published on Wednesday, October 15, 2025, in Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper).

Kindly take the same on record.

Thanking you

Yours faithfully For Summit Securities Limited

Jiya Gangwani Company Secretary & Compliance Officer Encl: As above

SUMMIT SECURITIES LIMITED

L65921MH1997PLC194571 Registered Office: 213. Bezzola Complex. B Wing, 71 Sion- Trombay Road, Chembur, Mumbai - 400071 Tel Nos.: +91-22-46098668 / 69 Website: www.summitsecurities.net Email: investors@summitsecurities.net

FIFTH NOTICE TO SHAREHOLDERS

Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares ursuant to SEBI Circular No SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, a special window has been opened for six months commencing from July 07. 2025 to January 06, 2026 to facilitate re lodgement of transfer deeds for physical shares that were originally lodged prior to April 01, 2019, and were rejected / returned / not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise Shareholders who have missed the earlier deadline of March 31, 2021 are encouraged to utilise this facility by furnishing necessary documents to MUFG Intime India Private Limited, the Company's Registrar and Share Fransfer Agent at C-101, 1st Floor, Embassy 247, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai City - 400083., Tel. Nos.:+918108118484.Email ID:https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/Se

Sd/

Jiya Gangwan

Place: Mumbai Company Secretary Date: October 14, 2025

PUBLIC NOTICE

I have been instructed by my client to investigate the title of Indian Pneumation & Hydraulic Company Pvt. Limited (Previously known as M/s. Indian Pneumatic & Hydraulic Co.) in respect of the Unit No.133 on First Floor in C-Block of the building known as Ghatkopar Ind. Estate of the Agra Road Industrial Premises Co-Op. Society Ltd situated at L.B.S.Marg, Ghatkopar (West), Mumbai-

Original Agreements executed between 1) Messers Ishwardas Haridas Bhatia (Builder) & Mrs.Indra H.Vithalani, 2) Mrs.Indra H.Vithalani & Mr.Ashok Narayan Phalke, 3) Mr. Ashok Narayan Phalke & M/s. Ruta Wood Industries are lost, misplaced not traceable by the present owner.

Any person or persons Bank/s Financia Institute/s, Statutory authorities having any claim on the said property by way of ownership, tenancy, license, sale, mortgage, exchange, charge, lease, lien, inheritance, maintenance, possession Gift, Trust, Govt. Duties, Levies encumbrances, easement or whatsoever nature are requested to inform undersigned at B- 613, Bhaveshwai Arcade, L.B.S. Marg, Ghatkopar (West), Mumbai-400 086, within 14 days from the publication hereof

Any claim received after the aforesaid period shall be deemed to have waived or (Jitendra Shah)

Date: 15/10/2025

্যুদ্রা State Bank of India

HOME LOAN CENTRE GHATKOPAR (15426):- Ashok Silk Mills Compound, 1st Floor,LBS Marg, Ghatkopar (West) Mumbai:400086 **Tel No**: 022-25009124 / 25009126 **Mail ID**: racpc.ghatkopar@sbi.co.in

POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] (For Immovable Property)

Account No: 39910068751, 39964477536

Whereas The undersigned being the Authorized officer of the **State Bank of India** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 28.07.2025 calling upon Mr. Sayed Mohammad Abbas and Mrs. Rizvi Ambreen Zehra repay the amount mentioned in the notice being sum of Rs. 27,72,164/- (Rupees Twenty-Seven Lac Seventy Two Thousand One Hundred Sixty Four only) as on 28.07.2025. with interest, cost, charges etc., within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/guarantors and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on this **09th October 2025**. The borrower/guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount sum of Rs. Rs. 27,72,164/- (Rupees Twenty-Seven Lac Seventy Two Thousand One Hundred Sixty Four only) as on 28.07.2025 with further interest, cost and incidential charges thereon.

Description of the Immovable Property:

ALL THAT PART AND PARCEL OF THE PROPERTY CONSISTING OF: Property Address 1: Flat No. 1B/001, Ground Floor, Anmol Park, Building No. 2, Wing B, Gaonthan Plot Bearing PNP Property No. 4005485, Village Naveli, Palghar Property Address 2: Flat No.2B/002, Ground Floor, Anmol Park, Building No. 2. Wing B, Gaonthan Plot Bearing PNP Property No. 4005485, Village Naveli, Palghar

Date: 09th October 2025

यूनियन बैंक जिं **Union Bank**

Chembur West- Mumbai Branch:- Eastern Court, Ground Floor, Opp.

Wasan House, Sion Trombay Road, Chembur, Mumbai - 400071 POSSESSION NOTICE APPENDIX-IV (For Immovable Property) Rule 8 (1)

Whereas, The Authorized Officer of Union Bank of India, under the Securitization an Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interests Act, 2002 and in (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 27.10.2023 calling upon the Borrowers / Gurantors: Mr. Sachin Rahul Waghmare to repay the amount mentioned in the notice aggregating to Rs. 16,16,723/- (Rupees Sixteen Lakhs and Sixteen Thousand Seven Hundred and Twenty Three) as on 27.10.2023, together with further interest and other charges within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Union Bank of India Branch Office at Chembur West- Eastern Court, Ground Floor, Opp. Wasan House, Sion Trombay Road, Chembur, Mumbai - 400071 has taken Physical Possession of the property as described herein below in exercise of powers conferred upon him under sub section (4) of Section 13 of the Act, read with rule 8 of the Security Interest (Enforcement) rules, 2002 on this 9th Day of October of the year 2025.

The Borrower & Guarantors in particular and the public in general is hereby caution not to deal with the property and any dealings with the property will be subject to the harge of the Union Bank of India, Branch Office at Chembur West- Eastern Court, Ground Floor, Opp. Wasan House, Sion Trombay Road, Chembur, Mumbai - 400071an amount o Rs. 16,16,723/ (Rupees Sixteen Lakhs and Sixteen Thousand Seven Hundred and Twenty Three) as on 27.10.2023, together with further interest and other charges within 60 days rom the date of receipt of said notice.

The borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section 13 of the Act, in espect of time available, to redeem the secured asset

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY Flat No. 506, 5th Floor, A wing, Vrindavan Anantham Building, Section 7/16, Belavali S. No

21, Hissa No 3/1, Kulgaon- Badlapur, Thane - 421503.

Date: 09.10.2025

Chief Manager & Authorized Officer Union Bank of India

ೄ ET Money

PUBLIC CAUTION NOTICE

Advisory Against Fake Groups and Accounts Impersonating BANAYANTREE SERVICES LIMITED

We wish to inform the public that BANAYANTREE SERVICES LIMITED has recently identified fake accounts and groups on various platforms impersonating our company, our senior leadership (Mr. Manav Seth, Chief Business Officer), our brand identity (ET Money) to create fraudulent groups and accounts impersonating our organisation and its professionals. These unauthorised accounts have been created with the potential intent of misleading or defrauding individuals.

Please be advised that neither BANAYANTREE SERVICES LIMITED, nor any of its subsidiaries, affiliates, or group companies, nor any of its employees have any association with these accounts or any similar accounts on WhatsApp or any other messaging platforms. Any engagement with such accounts or groups is solely at the user's risk, and BANAYANTREE SERVICES LIMITED or its employees accepts no responsibility or liability for any losses incurred by the user. We strongly condemn these deceptive actions and urge the public to exercise caution to avoid falling prey to such fraudulent accounts and groups. Please do not share personal, financial or sensitive information with

If you come across any suspicious groups or fraudulent activity impersonating BANAYANTREE SERVICES LIMITED or any of its employees, notify us at fraudalert@etmoney.com so that we may take appropriate measures to address these actions

Below are the links of our official channels:

S. No.	Details of Social Media handles	Links
1.	Facebook	https://www.facebook.com/ETMONEY
2.	Instagram	https://www.instagram.com/etmoney_official/
3.	X	https://twitter.com/ETMONEY
4.	Youtube	https://www.youtube.com/@ETMONEY
5.	Youtube	https://www.youtube.com/@etmoneyhindi
6.	Youtube	https://www.youtube.com/@5-Minute-Finance
7.	Whatsapp Channel	https://whatsapp.com/channel/0029VaB4nh0HltY56g6cA81b
8.	Threads	https://www.threads.net/@etmoney_official
9.	Linkedin	https://in.linkedin.com/company/et_money
10.	Reddit	https://www.reddit.com/user/Rajat_ETmoney/
11.	Quora	https://www.quora.com/profile/ET-Money-4

For information on our products or services, or for investing with us, we urge investors to visit our official website or contact our offices. This notice is issued in public interest as part of ongoing efforts to protect investors, uphold brand integrity, and counter online financial fraud.

For and on behalf of BANAYANTREE SERVICES LIMITED

Place: Mumbai

Date: October 14, 2025 **Authorised Signatory**

BANAYANTREE SERVICES LIMITED A 360 ONE Wealth Company

Registered Office: Express Building, 9-10 Bahadurshah Zafar Marg, New Delhi - 110002 Corporate Address: Plot No. 391, IT Ecstasy Park, Udyog Vihar, Phase III, Gurugram-122016 Telephone: 0124-4187000

तुझी..माझी..हिची अन् सर्वांची एकच पसंद



www.navshakti.co.in

This is an advertisement for information purpose only.





(Please scan this QR code to

Capri Global Capital Limited (the "Company" or the "Issuer") was originally incorporated as "Daiwa Securities Limited" in Calcutta on November 15, 1994, as a public limited company under the Companies Act, 1956, with a certificate of incorporation granted by the Registrar of Companies, West Bengal at Calcutta. Our Company received the certificate of commencement of business from the Registrar of Companies, West Bengal at Calcutta on November 28, 1994. Subsequently, the name of our Company was changed to "Dover Securities Limited" and a fresh certificate of incorporation was granted by the Registrar of Companies, West Bengal at Calcutta, on May 19, 1999. Our Company has obtained a certificate of registration dated November 5, 2007, bearing registration number B-13.01882, as a non-banking financial company without accepting public deposits by RBI in accordance with Section 45 IA of Reserve Bank of India Act, 1934. The name of our Company was further changed to "Money Matters Financial Services Limited" and a fresh certificate of incorporation was issued by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("RoC") on October 6, 2008. The name of our Company was further changed to "Capri Global Capital Limited" and a fresh certificate of registration was issued by the RoC on July 24, 2013. For further details see "General Information" on page 55 of the Prospectus.

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

Registered and Corporate Office: 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, Maharashtra, India; **Telephone:** +91 22 4088 8100

Corporate Identity Number: L65921MH1994PLC173469; PAN: AAACD8981C

Website: www.capriloans.in; Email: secretarial@capriglobal.in

Company Secretary and Compliance Officer: Yashesh Pankaj Bhatt; Telephone: +91 22 4088 8100; Email: secretarial@capriglobal.in

Chief Financial Officer: Kishore Kumar Lodha; Telephone: +91 22 4088 8100; Email: corporateaccounts@capriglobal.in

PUBLIC ISSUE BY OUR COMPANY OF UPTO 4,000,000 SECURED, RATED, LISTED, REDEEMABLE, NON-CONVERTIBLE DEBENTURES OF FACE VALUE OF ₹1,000 EACH ("NCDs" OR "DEBENTURES") AMOUNTING TO ₹2,000 MILLION ("BASE ISSUE SIZE") WITH AN OPTION TO RETAIN OVER-SUBSCRIPTION UP TO ₹2,000 MILLION ("GREEN SHOE OPTION") AGGREGATING UP TO ₹4,000 MILLION, HEREINAFTER REFERRED TO AS THE "ISSUE". THE NCD'S WILL BE ISSUED ON THE TERMS AND CONDITIONS AS SET OUT IN THE DRAFT PROSPECTUS WHICH SHOULD BE READ TOGETHER WITH PROSPECTUS DATED SEPTEMBER 22, 2025 READ TOGETHER WITH THE CORRIGENDUM-CUM-ADDENDUM TO THE PROSPECTUS DATED SEPTEMBER 27, 2025 READ TOGETHER WITH THE ADDENDUM TO THE PROSPECTUS DATED OCTOBER 7, 2025 ("ADDENDUM"), COLLECTIVELY THE "OFFER DOCUMENTS"). THE ISSUE IS BEING MADE PURSUANT TO THE PROVISIONS OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE AND LISTING OF NON-CONVERTIBLE SECURITIES) REGULATIONS, 2021, AS AMENDED (THE "SEBI NCS REGULATIONS"), THE COMPANIES ACT, 2013 AND RULES MADE THEREUNDER AS AMENDED TO THE EXTENT NOTIFIED AND THE SEBI MASTER CIRCULAR NO. SEBI/HO/DDHS/PoD1/P/CIR/2024/54 DATED MAY 22, 2024, AS AMENDED FROM TIME TO TIME ("SEBI NCS MASTER CIRCULAR"). THE ISSUE IS NOT UNDERWRITTEN.

With reference to the Prospectus, investors should note the following

CORRIGENDUM CUM ADDENDUM TO THE PROSPECTUS DATED SEPTEMBER 22, 2025 ("SECOND CORRIGENDUM")

This Second Corrigendum is with respect to the Prospectus dated September 22, 2025, read with the corrigendum dated October 7, 2025, ("Prospectus"), filed with the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai and thereafter with Securities and Exchange Board of India and BSE Limited. The attention of the Investors is drawn to the following:

Pursuant to the resolution passed by the Board of Directors of the Company on May 5, 2025, and the resolution passed by the Shareholders of the Company on September 26, 2025, the Company has increased its borrowing limit from ₹150,000.00 million in accordance with Sections 180(1)(a) and 180(1)(c) of the Companies Act, 2013. Accordingly, the details provided in the sections titled "Our Management - Borrowing Powers of the Board", "Other Regulatory and Statutory Disclosures - Authority for the Issue" and "Material Contracts and Documents" on pages 173, 245, 268, and 345, respectively, of the

The Prospectus shall be read in conjunction with this second Corrigendum. This Second Corrigendum supersedes the information in the Prospectus to the extent inconsistent and the Prospectus stands amended to the extent stated hereinabove.

This Addendum shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the website of Stock Exchange at www.sebi.gov.in, the website of our Company at www.capriloans.in and the website of the Lead Manager to the Issue, namely, Trust Investment Advisors Private Limited at www.trustgroup.in.

All capitalized terms used in this Addendum shall, unless the context otherwise requires, have the meanings ascribed to them in the Prospectus

DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE should not in any way be deemed or construed that the Draft Offer Document has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Draft Offer Document/ Offer Document for the full text of the disclaimer clause of the BSE. DISCLAIMER CLAUSE OF USE OF BSE ELECTRONIC PLATFORM: It is to be distinctly understood that the permission given by the BSE to use their network and software of the Online system should not in any way be deemed or construed as compliance with various statutory requirements approved by the Exchange; not does it in any manner warrant, certify or endorse the correctness or completeness of any of the compliance with the statutory and other requirements; nor does it take any responsibility for the financial or other soundness of the Company, its Promoters, its Management or any scheme or project of the Company.

GENERAL RISK: Investment in non-convertible securities is risky, and investors should not invest any funds in such securities unless they can afford to take the risk attached to such investment. Investors are advised to take an informed decision and to read the risk factors carefully before investing in this offering. For taking an investment decision, investors must rely on their examination of the issue including the risks involved in it. Specific attention of the Investors and "Material Developments" on pages 16 and 203, respectively, of the Prospectus before making an investment in this Issue. These risks are not and are not intended to be a complete list of all risks and considerations relevant to the non-convertible securities or the investors' decision to purchase such securities and Exchange Board of India ("SEBI"), the Reserve Bank of India ("RBI"), the RBI India or do they guarantee the accuracy or adequacy of this document.

PUBLIC ISSUE ACCOUNT BANK. SPONSOR BANK AND REFUND BANK: VES BANK Yes Bank Limited LEAD MANAGER TO THE ISSUE




TRUST INVESTMENT ADVISORS PRIVATE LIMITED 109/110, Balarama, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051, Maharashtra, India Telephone: +91 22 4084 5000 Facsimile: +91 22 4084 5060 [Email: cgcl@trustgroup.in Investor Grievance Email: customercare@trustgroup.in Website: www.trustgroup.in | Contact Person: Hani Jalan Compilance Officer: Aayushi Mulasi SEBI Registration No.: IMM000011120 CIN: U67190MH2006PTC162464 DEBENTURE TRUSTEE TO THE ISSUE

(T) IDBI trustee

IUBI IHUSTEESHIP SERVICES LIMITED*
Universal Insurance Building, Ground Floor, Sir P.M. Road, Fort, Mumbai – 400 001, Maharashtra, India Telephone: +91 22 40807004 | Facsimile: +91 22 66311776 Email: subrat@idbitrustee.com | Investor Grievance Email: response@idbitrustee.com Website: www.idbitrustee.com | Contact Person: Subrat Udgata Compliance Officer. Vishnu Kumar Sah SEBI Registration No.: IND000000460 CIN: U65991MH2001G0I131154 IDBI TRUSTEESHIP SERVICES LIMITED*

REGISTRAR TO THE ISSUE



MUFG INTIME INDIA PRIVATE LIMITED (FORMERLY, LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED) C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, Maharashtra, India Telephone: + 91 810 811 4949 | Facsimile: + 91 22 4918 6060 Telephrone: + 91 22 4918 0000
Email: capriglobal.ncd2025@in.mpms.mufg.com
Investor Grievance ID: capriglobal.ncd2025@in.mpms.mufg.com
Website: www.in.mpms.mufg.com
Contact Person: Shanti Gopalkrishnan
Compliance Officer: B N Ramakrishnan SEBI Registration No.: INR000004058 CIN: U67190MH1999PTC118368

ACUITE RATINGS & RESEARCH LIMITED
708, Lodha Supremus, Lodha i Think Techno Campus,
Kanjurmarg East, Mumbai – 400 042,
Maharashtra, India | Telephone: +91-99698 98000
Email: chitra.mohan@acuite.in
Website: www.acuite.in | Contact Person: Chitra Mohan
Compliance Officer: Chitra Mohan
SEBI Registration No.: IN/CRA/006/2011
CIN: U74999MH2005PLC155683

CREDIT RATING AGENCIES

INFOMERICS VALUATION AND RATING LIMITED Flat No. 104/108, First Floor, Golf Apartments, Sujan Singh Park, New Delhi – 110 003, India Telephone: (022) – 6239 6023

JOINT STATUTORY AUDITORS

M S K A & ASSOCIATES

MSKA & Associates | Singhi & Co.

Email: mumbai@singhico.com Contact Person: Milind Agal, Peer Review Certificate Number:021812, Firm Registration Number: 302049E

ISSUE PROGRAMME

Issue opened on: Tuesday, September 30, 2025

IDBI Trusteeship Services Limited under regulation 8 of SEBI NCS Regulations has, by its letter dated September 11, 2025, given its consent for its name to be included in the Draft Prospectus, the Prospectus and in all the subsequent periodical communications to be sent to the holders of the NCDs issued pursuant to the Issue.

A copy of the Prospectus has been filed with the RoC, in accordance with Section 26 of the Companies Act, 2013, along with the endorsed/certified copies of all requisite documents. For further details, please see "Material Contracts and Documents for Inspection" on page 345 and "Issue Related Information" on page 262 of the Prospectus.

DISCLAIMER STATEMENT OF ACUITE RATINGS & RESEARCH LIMITED: An acuité rating does not constitute an audit of the rated entity and should not be treated as a recommendation or opinion that is intended to substitute for a financial adviser's or investor's independent assessment of whether to buy, sell or hold any security. Ratings assigned by acuité are based on the data and information provided by the issuer and obtained from other reliable sources. Although reasonable care has been taken to ensure that the data and information or warranty, expressed or implied with respect to the adequacy, accuracy or completeness of the information relied upon. Acuité is not responsible for any errors or omissions and especially states that it has no financial liability whatsoever for any direct, indirect or consequential loss of any kind, arising from the use of its ratings. Ratings assigned by acuité are subject to a process of surveillance which may lead to a revision in ratings as and when the circumstances so warrant. Please visit our website (www.acuite.in) for the latest information on any instrument rated by acuité. Please visit https://www.acuite.in/faqs.htm to refer faqs on credit rating.

DISCLAIMER CLAUSE OF INFOMERICS VALUATION AND RATING LIMITED: Infomerics ratings are an opinion on the credit risk of the issue / issuer and not a recommendation to buy, hold or sell securities. Infomerics reserves the right to change or withdraw the credit ratings at any point in time. Infomerics ratings are opinions on financial statements based on information obtained from sources believed by it to be accurate and reliable. The credit quality ratings are not recommendations to sanction, renew, disburse or recall the concerned bank facilities or to buy, sell or hold any security. We, however, do not guarantee the accuracy, adequacy or completeness of any information. Most entities whose bank facilities/instruments are rated by us have paid a credit rating fee, based on the amount and type of bank facilities/instruments. In case of partnership/proprietary concerns/association of persons (aops), the rating assigned by infomerics is based on the capital deployed by the partners/proprietor/ aops and the financial strength of the firm at present. The rating may undergo change in case of withdrawal of capital or the unsecured loans brought in by the partners/proprietor/ aops in addition to the financial performance and other relevant factors.

DISCLAIMER: Capri Global Capital Limited ("Company"), subject to market conditions, and other considerations, is proposing a public issue of secured redeemable non-convertible debentures ("NCDs") and has filed a Prospectus dated September 22, 2025 ("Prospectus") with the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("RoC"), BSE Limited ("BSE") and Securities and Exchange Board of India ("SEBI"). The Prospectus is available on the website of the Company at www.capriloans.in, on the website of the lead manager at https://www.trustgroup.in/ and on the website of SEBI at www.sebi.gov.in. Investors proposing to participate in the Issue should invest only on the basis of the information contained in the Prospectus. Investors should note that investment in the NCDs involves a high degree of risk and for details in relation to the same, refer to the Prospectus, including the section titled "Risk Factors" and "Material Developments" beginning on page 16 and 203 respectively of the

> For CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED On behalf of the Board of Directors

Yashesh Pankaj Bhatt Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai, Maharashtra

Date : October 14, 2025

Acuite

 Infomerics Ratinas SEBI REGISTERED / RBI ACCREDITED
CREDIT RATING AGENCY

Issue closed on: Tuesday, October 7, 2025

M S A A ABOUTAITES
Chartered Accountants
602, Floor 6, Raheja Titanium,
Western Express Highway,
Geetanjali Railway Colony Ram Nagar,
Goregaon (E), Mumbai – 400 063,
Maharashtra, India
Telephone: +91 22 6831 1600
Emaii: prateekkhandelwal@mska.in
Contact Person: Prateek Khandelwal
Peer Review Certificate Number: 016966
Firm Registration Number: 105047W

Chartered Accountants, B2, 402B, Marathon Innova, 4th floor, Off Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400013, Maharashtra, India, Tel: +91 22 4973 6580, Email: mumbai@signbigs.com

प्रपत्र क्र. ३ [नियम-१३(१)(ए)पहा]

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी १)

२रा मजला, कुलाबा, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, मुंबई - ४०० (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड, मुंबई-४००००१)

खटला क्र.: ओए/२६७/२०२५ कर्ज वसूली न्यायाधिकरण (कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए)

सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम (४) अंतर्गत समन्स. स्टेट बँक ऑफ इंडिया विरुद्ध

तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज

(१) तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज, डी/डब्ल्यू/एस/ओ-सुरेश कुटे, प्लॉट क्र. ए३ एमआयडीसी बीड, तालुका आणि जिल्हा बीड, बिड, महाराष्ट्र-४३११२२ (२) सुरेश ज्ञानोबाराव कुटे, राधा क्लॉथ सेंटर, हिरालाल चौक, बीड, महाराष्ट्र-४३११२२

समन्स

ज्याअर्थी, वरील नमूद ओए/२६७/२०२५ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर १८/०८/२०२५ रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावत होऊन रु. ७,८१,८८,४४६/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत:-

- (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे ताखविण्यासाठी :
- (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;
- (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अन् क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.
- (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंव अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून

रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांव तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला **१४/११/२०२५ रोजी दु. १२.१५ वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर . हरण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते, सहीने आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: ०३/१०/२०२५ रोजी दिले. समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी

टीप : जे लागू नसेल ते काढून टाका

सही/-रजिस्टार

डी.आर.टी. ।, मुंबई

पेपर प्रकाशन ओए मध्ये

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅंड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५ मुळ अर्ज क्र. २४७ सन २०२४

समन्स युनियन बँक ऑफ इंडिया (लिंक रोड मालाड पश्चिम शाखा)अर्जदार

विरुद्ध श्री. अभिजीत विलास यादवप्रतिवादी

ज्याअर्थी, वरील नमूद ओ ए. क्र. २४७ सन २०२४ नामदार पीठासिन अधिकारी/प्रबंधकासमो १९.०६.२०२४ रोजी सचीबद्ध केला होता. **ज्याअर्थी,** नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. २२,३८२/ – पैसे** च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना

जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ज्याअर्थी समन्सच्या सेवेवर सामान्य पद्धतीने परिणाम होऊ शकत नाही आणि या माननीय

न्यायाधिकरणाने बदली सेवेसाठी अर्ज करण्यास परवानगी दिली आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे दाखविण्यासाठी. (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ (ए) अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि

मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूव अर्जाच्या अन. कमांक ३ (ए)अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तम्हाला मज्जाव करण्यात आला

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत

) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य विक्रीतन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये

हाला **१८/१२/२५ रोजी स. ११.०० वा.** लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांन . गादर करण्याचे आणि **डीआस्टी-॥** समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल

२५ ऑगस्ट २०२५ रोजी माझ्या हस्ते/सहीने आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्यासह दिले.

डीआरटी-॥, मुंबई

सर्व प्रतिवादींचे नाव आणि पत्ता श्री. अभिजीत विलास यादव, फ्लॅट क्र. ४०३, वक्रतुंडा अपार्टमेंट इमारत क्र. ०२, मी बेरिया इस्टेटच्या मागे मनवेलपाडा विरार (पूर्व) तालुका : वसई, जिल्हा पालघार, पिन : ४०१३०३ तसेच येथे :

रूम क्र. ००४. एकता कॉमपाऊंड. विरार (पर्व)- ४०१३०५ पालघर-४०१३०५

punjab national bank

सर्कल एआरएमबी ठाणे

पीएनबी प्रगती टॉवर, ३रा मजला, प्लॉट सी-९, ब्लॉक-जी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१. ईमेल: cs8325@pnb.co.in

(''फ्री प्रेस जर्नल'' आणि ''नवशक्ती'' मध्ये १४.१०.२०२५ रोजी पूर्वी प्रकाशित लिलाव सूचनेकरिता शुद्धिपत्र) आम्ही १४.१०.२०२५ रोजी ई-लिलाव सूचना प्रकाशित केले होते. ज्यामध्ये अनु. क्र.१ मध्ये खातेचे नाव श्री. लक्ष्मी तमन्ना कुंचिकोर्वे आणि इतर, मिळकतीचे विक्री चुकीचे नमूद केले होते- कृपया पुढील प्रमाणे अचूक मजकूर वाचावे. तारण मत्तेचे परिशिष्ट

अ.	शाखेचे नाव	गहाण स्थावर मिळकतींचे	ए) सरफैसी ॲक्ट २००२ चा १३(२)	ए) राखीव किंमत	ई-लिलावाची	तारण धनकोंना
क्र.	खात्याचे नाव	वर्णन	अन्वये मागणी सूचनेची तारीख		तारीख/	ज्ञात भारांचा
	कर्जदार/गहाणवटदार/	गहाणदार/ मिळकतीच्या	बी) थकबाकी रक्कम रोजीस	बी) इअर (इअर	वेळ	तपशील
	हमीदारांचे नाव आणि पत्ते	मालकांचे नाव	सी) सरफैसी ॲक्ट २००२ च्या	भरणाची अंतिम तारीख)		
			१३(४) अन्वये कब्जाची तारीख	सी) बोली वाढविण्याची	1	संपर्क व्यक्तीचे
			डी) कब्जाचा प्रकार सांकेतिक/	रक्कम		नाव आणि क्र.
			प्रत्यक्ष/अन्वयीक	·		·
?	एआरएमबी ठाणे	फ्लॅट क्र. १४०१, १४वा मजला, गणेश		ए) रु. २,२५,००,०००/-	३०.१०.२०२५	आम्हाला माहित
	श्री. लक्ष्मण तमन्ना कुंचिकोर्वे	निवास इमारत, प्लॉट क्र. ११, सायन माटुंगा		बी) रु. २२,५०,०००/-		नाही
	सौ. लक्ष्मी लक्ष्मण कुंचिकोर्वे	इस्टेट, सायन पूर्व, मुंबई ४०००२२. क्षेत्र		(३०.१०.२०२५	स. १०.०० ते	
	सौ. अनुपमा शत्रु कुंचिकोर्वे	मोजमापित ५६.९५ चौरस मीटर कार्पेट २		दु. ३.०० पर्यंत)	दु. ४.००	7.0
	श्री. रवी कुंचिकोर्वे	बीएचके १ च्या नावावर एक कार पार्किगसह.		सी) रु. २५,०००/-		सत्येंद्र मिश्रा
	श्री. शत्रु तम्मना कुंचिकोर्वे	१.श्री. लक्ष्मण तमन्ना कुंचिकोर्वे	डी) सांकेतिक			
	श्री. कुणाल कुंचिकोर्वे	२.सौ. लक्ष्मी लक्ष्मण कुंचिकोर्वे	प्रत्यक्ष कब्जासाठी आदेश प्राप्त			९९०३०८५९५०
	११/ए/७, सायन सिंधी कॉलनी, न्यू हाऊसिंग	३.सौ. अनुपमा शत्रु कुंचिकोर्वे				अमृतपाल सिंग
	सोसायटी, रोड क्र. २४, एसआयईएस कॉलनी जवळ,	४.श्री. रवी कुंचिकोर्वे				८०५७१३४७३५
	सायन पश्चिम, मुंबई-४०००२२.	५.श्री. शत्रु तम्मना कुंचिकोर्वे				वसीम कासमनी
	फ्लॅट क्र. १४०१, १४ वा मजला, गांसेह निवास, प्लॉट क्र.	६. श्री. कुणाल कुंचिकोर्ने				९१६७५६६१३५
	११, सायन माटुंगा इस्टेट, सायन पूर्व, मुंबई -४०००२२.	यांच्या नावे				

सही/ देनांक : १५.१०.२०२५ प्राधिकृत अधिकारी ठिकाणः मुंबई



रीजनल कार्यालय: नेताजी मार्ग, मिठाकली सिक्स रस्त्यांजवळ, एलिसब्रिज, अहमदाबाद-6.

फॅक्स: +91-79-26560649 | टोल फ्री क्र.: 18002335300 वेबसाइट: www.bandhanbank.com

विक्री नोटिशीसाठी लिलाव सह निविदा

सरफैसी अधिनियम, 2002 अंतर्गत तसेच सिक्युरिटी इंट्रेस्ट (इन्फोर्समेन्ट) नियम, 2002 च्या नियम 8(6) प्रती संदर्भासह नियम 9(1) प्रती परंतुक याअंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री नोटीस.

याद्वारे जनतेला तसेच विशेषतः कर्जदाराला (कर्जदारांना) आणि हमीदाराला (हमीदारांना) सूचना देण्यात येते की प्रतिभृत धनकोकडे गहाण/चार्ण्ड ठेवण्यात आलेल्या अशा खाली वर्णन करण्यात आलेल्या मालमत्तांची विक्री, ज्यांचा वास्तविक ताबा बंधन बँक लि.च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे, 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे तत्त्वावर' आणि 'तेथे जे काही आहे तत्त्वावर' करण्यात येईल

विक्री करणे संकल्पित असलेल्या मालमत्तेचा/मालमतांचा विशिष्ट तपशील, खालील अनुसूचीमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे:						
क्रम नं.	कर्जदाराचे नाव, कर्ज खाते क्र., ताब्याची तारीख/शाखेचे नाव	विक्री करायच्या मालमत्तेचे वर्णन (प्रतिभूत मत्ता)	मागणी नोटिशीच्या तारखेपर्यंत प्रतिभूत ऋण आणि सध्याची शिल्लक रक्कम ज्यामध्ये मागणी नोटिशीच्या तारखेपासून आजपर्यंत, पुढील व्याज, खर्च, प्रभार, इत्यादींसह, जर असल्यास, कर्जदारांनी भरलेली रक्कम समाविष्ट आहे.	राखीव किंमत व ईएमडी 10% आहे		
15.	श्री. विद्याधर एस. चव्हाण सौ. अनुजा विद्याधर चव्हाण 20004010009231 07.03.2018 ठाणे	निवासी मालमत्तेचा सर्व भाग कार्यालय क्रमांक 1, तळमजला, इमारत क्रमांक 2, नील समृद्धी, सेक्टर-10, जुने पनवेल (पश्चिम), 410206 येथे स्थित असलेल्या निवासी मालमत्तेचे सर्व भाग	रु.27,83,308 रोजीपर्यंत 15.01.2025	रु.19,00,000.00 ईएमडी रु.1,90,000.00		
बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख, वेळ व ठिकाण		पवार) हॉस्पिटल जवळ, न्यू पंडित कॉलनी, शरण क्रम 2, 5, 12, 13, 14 साठी ऑक्टोबर 28, 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता परिहार चौक, राधिका हॉटेल जवळ, औंध, पुणे-क्रम 4 साठी ऑक्टोबर 28, 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता दत्ता पाडा रोड, बोरिवली (पूर्व), मुंबई-400066 क्रमांक 6, 8, 9, 10 साठी ऑक्टोबर 28, 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता बेनाडीकर पथ, आर. एल. ज्वेलर्स जवळ, सेंट्रल क्रमांक 15 साठी	ऑक्टोबर 28, 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता एचएफ सेंटर पहिला मजला, बेदमुथा नवकर हाइट्स, सुश्रुत (डॉ. वसंत पवार) हॉस्पिटल जवळ, न्यू पंडित कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक-422002, महाराष्ट्र क्रम 2, 5, 12, 13, 14 साठी ऑक्टोबर 28, 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता एचएफ सेंटर एल स्क्रेअर, ऑफिस क्रमांक 2, पहिला मजला, संघवीनगर, परिहार चौक, राधिका हॉटेल जवळ, औंध, पुणे-411007 क्रम 4 साठी ऑक्टोबर 28, 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता एचएफ सेंटर दुकान क्रमांक 12, तळमजला, कंट्री पार्क, टाटा स्टील समोर, दत्ता पाडा रोड, बोरिवली (पूर्व), मुंबई-400066 क्रमांक 6, 8, 9, 10 साठी ऑक्टोबर 28, 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता एचएफ सेंटर सी.एस. क्रमांक 520/2 'ई' वॉर्ड, तळमजला, एस. एल. बेनाडीकर पथ, आर. एल. ज्वेलर्स जवळ, सेंट्रल बस स्टॅंड जवळ, शाह्पुरी, कोल्हापूर-416001 क्रमांक 15 साठी ऑक्टोबर 28, 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता एचएफ सेंटर ऑफिस क्रमांक 107 आणि 108, पहिला मजला,			
	लमत्ता निरीक्षण तारीख व वेळ पर्क व्यक्तीचे नाव व क्रमांक	क्र. 1, 3, 7, 11 साठी ऑक्टोबर 24, 2025, सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 पर्यंत, विजय देविदास दुसिंग-9370642045 क्र. 2, 5, 12, 13, 14 साठी ऑक्टोबर 24, 2025, सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 पर्यंत, देविदास दिगंबर सोनवणे-9096994499 क्र. 4 साठी ऑक्टोबर 24, 2025, सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 पर्यंत, हरेश घनश्याम भोईर-8169417959 क्र. 6, 8, 9, 10 साठी ऑक्टोबर 24, 2025, सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 पर्यंत, विश्वजीत नामदेव पाटील-9307954020 क्र. 15 साठी ऑक्टोबर 24, 2025, सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 पर्यंत, विकास नरदेश पवार-9769800683				

ऑक्टोबर 30, 2025, सकाळी 11:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत

- 1. बँकेला जितके माहीत आहे त्यानुसार, कोणत्याही बोजाशिवाय पुर्वोक्त मालमत्तेची विक्री करण्यात येत आहे. प्राधिकृत अधिकारी/बँक हे कोणतेही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/देय रकमा/विवाद यांसाठी उत्तरदायी असणार नाहीत. इच्छुक बोलीदारांनी कोणत्याही बोजासंबंधात त्यांची स्वतंत्र चौकशी करायला हवी. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया बंधन बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या https://bandhanbank.com/properties-for-sale या लिंकचा संदर्भ घ्या.
- 2. पुर्वोक्त मालमत्तांची विक्री बँकेच्या पर्यवेक्षणाखाली मेसर्स ई–प्रोक्युअरमेन्ट टेक्नोलॉजीज लि.द्वारे (ऑक्शन टायगर) निविदा सह ई–लिलावाद्वारे करण्यात येईल. लिलाव/बोली प्रक्रिया ही मालमत्ता आयडी 344058, 344059, 344060, 346399, 346401, 346402, 346403, 346404, 346406, 346414, 346454, 346455, 346456, 346457, 346459 सह https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक बिडिंग मार्फतच करण्यात येईल. संपर्क व्यक्ती श्री.मोलिक श्रीमाळी. संपर्क क्र.9173528727. ई–लिलाव विक्री कार्यवाहीमध्ये सहभागी होण्यापूर्वी तपशीलवार अटींसाठी बोलीदारांना वेबसाइट पाहण्याची शिफारस करण्यात येते. 3. सर्व शाखांमध्ये सममूल्य प्रदेय असणाऱ्या, बंधन बँक लि. च्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर यांच्या माध्यमातून राखीव किमतीच्या 10% इतकी बयाणा रक्कम (ईएमडी)
- लिलावाच्या तारखेपूर्वी जमा करायची आहे. ४. इच्छुक बोलीदार हा लिलावाच्या तारखेपूर्वी ईएमडी रक्कम तसेच बोली फॉर्मसोबत स्वयं–साक्षांकित केवायसी दस्तऐवज यांसह उपरोल्लिखित संबंधित ठिकाणी प्राधिकृत अधिकाऱ्याकडे बोली सादर करेल. सीलबंदे लिफाफ्याच्या कव्हरवर मालमत्ता आयडीसह ई–लिलावाकरिता बोली फॉर्म व ईएमडी असे लिहायला हवे.
- 5. लिलाव हा वर उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे राखीव किमतीला सुरू होईल. बोलीदार हे रु.10,000/ च्या पटीमध्ये प्रस्तावामध्ये सुधारणा करतील आणि प्रत्येक बोली पंधरा
- 6. ऑनलाइन लिलावाच्या समाप्तीला सर्वोच्च बोली (राखीव किमतीच्या वर) सादर करणाऱ्या बोलीदाराला यशस्वी बोलीदार म्हणून घोषित करण्यात येईल. लिलावाच्या समान दिवशी ईएमआय रकमेसह विक्री किमतीच्या 25% रक्कम भरण्याच्या तसेच 15 दिवसांच्या आत शिल्लक रक्कम भरण्याच्या अधीन यशस्वी बोलीदाराच्या नावे विक्रीची पुष्टी
- विक्री ही बंधन बँक लिमिटेडद्वारे पुष्टीच्या अधीन असेल.

स्थळ: महाराष्ट्र

ई-लिलावाची तारीख व वेळ

8. सदर विक्री ही या नोटिशीच्या व निविदा दस्तऐवजाच्या अटी व शर्तींच्या अधीन असेल. प्राधिकृत अधिकाऱ्याला कोणतीही बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंव विक्रीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याचा किंवा कोणतेही कारण न देता विक्री/ई-लिलाव स्थिगित करण्याचा/वाढवण्याचा/पुढे ढकलण्याचा संपूर्ण हक्र आहे. कोणत्याही विवादाच्या बाबतीत, इंग्रजी आवृत्ती अभिभावी राहील.

दिनांक: ऑक्टोबर 15, 2025

प्राधिकृत अधिकारी बंधन बँक लिमिटेड जाहिर नोटीस

ज्याअर्थी गाव मौजे शिरसाड, ता. वसई, जि. पालघर येथील, सर्व्हे नं. ९७, हिस्सा नं. अ/१, एकूण क्षेत्र १-२१-०० हे. आर पैकी क्षेत्र ०-९९-८७ हे. आर, आकार रू. ०.००, अशी जिमन मिळकत ७/१२ उता-यावर माझे अशिल श्री. पदमशी कल्याणजी गजरा यांच्या नावे दाखल असुन त्यांचे मालकी व कब्जेवहिवाटीत आहेत. माझे अशिल श्री. पदमशी कल्याणजी गजरा यांनी सदर मिळकती संदर्भात बांधकाम परवानगी मिळणेबाबत मे. उपसंचालक नगररचना विभाग वसई विरार शहर महानगरपालिका यांचेकडे अर्ज सादर केलेल आहे. तरी सदर मिळकतीवर वा तीच्या कोणत्याही भागावर कोणाही इसमाचा वा संस्थेचा मालकी हक्क, विक्री, गहाणवट, ताबा, भाडेपट्टा, कुळ वारसा. मत्यपत्र, दावा, वहिवाट वगैरे हक्कान कायदेशीर बोजा असल्यास, तो त्यांनी सदर नोटीस वृत्तपत्रात जाहिर झाल्या दिवसापासून १४ . दिवसांच्या आत निम्नलिखित स्वाक्षरीकारांना, त्यांच्या ऑफिस नं. ११०, पहिला मजला, बालाजी सेंटर, गावडवाडी, विरार (पुर्व), ता. वसई, जि. पालघर, ४०१३०५, या पत्त्यावर सर्व त्या लेखी कागदोपत्री पुराव्यासह हरकत पाठवावी, नपेक्षा सदर मिळकतींवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क हितसंबंध नाही व तो असल्यास सोडन दिलेला आहे असे समजन व्यवहार पर्ण केला जाईल, याची कृपया संबधितांनी नोंद ध्यावी. ठिकाण : विरार. पुष्पक वासुदेव राऊत

अश्या जिमन मिळकती ७/१२ उता-यावर माई अशिल श्री. पदमशी कल्याणजी गजरा यांच्या नाव दाखल असन त्यांचे मालकी व कब्जेवहिवाटीत आहेत माझे अशिल श्री पदमशी कल्याणजी गज पांनी सदर मिळकती संदर्भात बांधकाम परवानर्ग मेळणेबाबत में उपसंचालक नगररचना विभा वसई विरार शहर महानगरपालिका यांचेकडे अव सादर केलेला आहे. तरी सदर मिळकतीवर व तीच्या कोणत्याही भागावर कोणाही इसमाचा व संस्थेचा, मालकी हक्क, विक्री, गहाणवट, ताबा, -।।डेपट्टा, कुळ, वारसा, मृत्युपत्र, दावा, वहिवाट वगै[;] हक्काने कायदेशीर बोजा असल्यास, तो त्यांनी सद नोटीस वत्तपत्रात जाहिर झाल्या दिवसापासन ११ देवसांच्या आत निम्नलिखित स्वाक्षरीकारांन ऱ्यांच्या ऑफिस नं. ११०, पहिला मजला, बालाजी सेंटर, गावडवाडी, विरार (पुर्व), ता. वसई, जि. गालघर, ४०१३०५, या पत्त्यावर सर्व त्या लेखी

जाहिर नोटीस

ज्याअर्थी गाव मौजे शिरसाड, ता. वसई, जि. पालघर

येथील, १. सर्व्हे नं. ९७, हिस्सा नं. ब, क्षेत्र ०-६७-३०

हे.आर, पो. ख. ०-००-५०, एकूण क्षेत्र ०-६७-८० हे

आर आकार रू २२५ आणि २ सर्व्हे नं ९७ हिस्स

नं. क, क्षेत्र ०-२६-३० हे. आर, आकार रू. ०.९५

कागदोपत्री पराव्यासह हरकत पाठवावी नपेक्ष

सदर मिळकतींवर कोणांचाही कसल्याही प्रकारे

आहे असे समजून व्यवहार पुर्ण केला जाईल, यार्च

कपया संबधितांनी नोंद घ्यावी.

ठिकाण : विरार पुष्पक वासुदेव राऊत ता. १५/१०/२०२५ T. १५/१०/२०२५

্যুদ্রটা State Bank of India भांडप गाव शाखा (३१७३४)

किर्तीदा अपार्टमेंट, एम पी केणी मार्ग, भांडुप पूर्व, मुंबई ४०००४२

खाली नमद कर्जदारांनी अनेक स्मरणपत्रे पाठवनहीं कर्जाची परतफेड करण्यात आणि विहित वेळेत सोन्याचे दागिने सोडविण्यात कसूर केली आहे. खाली सूचीतील कर्जदारांद्वारे सदर कर्ज खात्यांतर्गत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने/जडजवाहीर ३०.१०.२०२५ **रोजी दुपारी** ३.०० **वा**. शाखेच्या आवारात जाहीर/खाजगी

सोन्याच्या दागिन्यांच्या लिलावासाठी जाहीर सूचना

खाते क्र.	कर्जदाराचे	पत्ता	थकबाकी	ढोबळ
	नाव			वजन
४२११०२	श्री. शब्बीर	मिश्रा नगर, एम. डी.	३०-०९-२०२५ रोजीस रू.	४९.१४
८८८५३	हुसेन मोहम्मद	केणी मार्ग, भांडुप पूर्व,	१,८३,६२६.०० + व्याज	ग्राम
	चुन्नु खान	मुंबई-४०००४३	आणि प्रभार	

अटी आणि शर्ती

सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांना लिलावाच्या तारखेला दु. १.०० पूर्वी रु. १०,०००/- जमा करण्याची विनंती करण्यात येत आहे

बँकेने कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारणे किंवा नाकारण्याचा हक्क राखन ठेवला आहे कोणतेही कारण न देता यशस्वी बोलीदार घोषित करण्यापूर्वी कोणत्याही वेळी लिलाव निविदा प्रक्रिया

रद्द करण्याचे बँकेला स्वातंत्र्य राहील.

कृपया लक्षात घ्यावे की लिलाव त्याच दिवशी पूर्ण न झाल्यास, त्याच अटी व शर्तीवर पुढील दिवशी

पाधिकत अधिकारी

5paisa

5PAISA CAPITAL LIMITED

CIN: 167:190MH2007PLC289249 | Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No.16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 Tel: +91 22 4103 5000 | Fax: +91 22 2580 6654 | Email: csteam@Spaisa.com | Website: www.Spaisa.com भागधारकांसाठी सूचना - भौतिक स्वरूपातील शेअर्सच्या हस्तांतरणाच्य

विनत्या पुन्हा सादर करण्यासाठी विशेष कालावधी

/२०२५/९७, दिनाक ०२ जुलै २०२५ नुसार, भागधारकाना कळविण्यात येते की, सेबीने एक विशेष सहा महिन्यांचा कालावधी (०७ जुलै २०२५ ते ०६ जानेवारी २०२६) १ एप्रिल २०१९ पूर्वी सादर केलेल्या, परंतु त्रुटीमुळे नाकारलेल्या/परत पाठवलेल्या/प्रलंबित ठेवलेल्या भौतिक शेअर्स हस्तातरणाच्या विनत्या पुन्हां सादर करण्यासाठी खुला केला आहे.

३१ मार्च २०२१ ची आधीची अंतिम तारीख चुकली आहे अशा भागधारकांना खाली दिलेल्या पत्त्याक कंपनीच्या आरटीएकडे आवश्यक कागदपत्रे साँदर करून या संधीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले जाते. एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पूर्वी ओळखले जाणारे) सी १०१, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री रोड, सूर्या नगर, गांधी नगर, विक्रोळी – पश्चिम, मुंबई – ४०००८३, टेलिफोन नं.: +९१ ८१० ८११ ६७६७

ईमेल आयडी: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com / csteam@5paisa.com सर्व पुन्हा सादर केलेल्या किंवा प्रलंबित हस्तांतरणाच्या विनंत्या केवळ डिमॅट (डिमॅट) स्वरूपातच प्रक्रिया

करून जारी केल्या जातील. भागधारकांना त्याचे होल्डिग्ज डिमॅट स्वरूपात रूपांतरित करून घेण्यास प्रोत्साहित केले जाते, जेणेकरून त्यांना जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा दिली जाऊ शकेल. ५पैसा कॅपिटल लिमिटेड

स्वाक्षरीकर्ता गौरव मुजाल पूर्णवेळ संचालक व मुख्य वित्त अधिकारी

दी नॅशनल को- ऑपरेटिव्ह बँक लि.

श्री. संतोष अनंत लोटणक

तारीख: १४ ऑक्टोबर २०२५

नेवासी पत्ता: फ्लॅट क्र. २४०७, ई विंग, ॲक्रस बिल्डिंग, मॅरेथॉन नेक्सॉन, पळस्पे फाटा, पनवेल - ४१० २०६. . वेषय: सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरे

ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सचना नमच्या विनंतीनसार तम्हाला बँकेच्या नावे तारेण हितसंबंध निर्माण करून मत्तांच्या सापेक्ष तिच्या खांदा कॉलनी शाखेमार्प १२.०८.२०१९ रोजी बँकेने खाते क्र. एचएसएलएन/४५ (९–४३२–४५) द्वारे ओव्हरड्राफ्ट सुविधा मंजूर केली आणि र

२०,०० लाख वाटप केले. सदर ओव्हरडाफ्ट सविधा आणि तमच्यादारे निष्पादित तारण करार/दस्तावेजांचा संबंधित तपशी भनुक्रमे परिशिष्ट 'ए' आणि 'बी' मध्ये नमूद करण्यात आला आहे. तुम्ही सदर करार/दस्तावेजांच्या अटींमध्ये सदर वित्तीव नहाय्य परत करण्याच्या हमीसह वित्तीय सहाय्य घेतलेले आहे. परे सद्य विनीय सहाय्य धेते वेळी बँकेच्या नावे तारण हितसंबंध निर्माण करून नामाधिकार विलेख /रजिस्टर्ड /समतल्य गह

।ारण मत्तेचा संबंधित तपशील परिशिष्ट ''सी'' मध्ये विशेषत: नमूद करण्यात आला आहे. सदर वित्तीय सहाय्य/पत सुविधेः पाएन मांचा बचाबाय पार्चार वार्याच्या कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा करिया है। बचनवचन अनिवर्मित बनले आहे आणि कर्म बेठावेळी शिड़ार्ल्ड बेंक ऑफ इंडियाने वारी केलेल्या मना वर्मीकरणाशी । निर्देश/मार्गदर्शक तत्त्वानुसार ०९.०७.२०२५ रोजी "नॉन **परफॉर्मिंग ऑसे**ट" म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. सदर वित्तीय सहाय्य यांच्या वैयक्तिक हमीद्वारेसुध्दा सुरिक्षत आहे. एचएसएलएन/४५-(०९-४३२-४५) करिता: १) र

२) सौ. ज्योती जितेंद्र माने

गरंवार विनती करूनही तुम्ही सदर थकबाकी/थकीत दायित्वे अदा करण्यास कसूर आणि टा सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत बैंकेसाठी वेथील खालील नमूद तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यासाठी सदर सूचना जारी करून ''सदरह् अधिनियमाच्या'' कलम १३(२) अन्वये तुम्हाला याद्वारे बोलाविणे करीत आहे. ३०.०९.२०२५ रोजीस एचएसएलएन/४५-(०९-४३२-४५) करिता तुमचे थकीत दायित्व आणि बैंकेला देणे इ.

हरण्यासाठी जबाबदार आहात. जर तुम्ही सदरह् अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये सदर सूचनेसुनार वरील नमृद्नुसार पुढील व्याज/अनुपंगिक खर्च. परिव्यय यासह ३०.०९.२०२५ <mark>रोजीस एचएसएलएन</mark>/४५–(०९–४३२–४५) करिता तुमचे थकीत दायित्व आणि बैंकेला

. १.६९.७६४.२८/- (रुपये नऊ लाख एकोणसत्तर हजार सातशे चौसष्ट आणि पैसे अट्टावीस मात्र) इतके आहे आणि

देणे रु. ९,६९,७६४.२८/- (रुपये नऊ लाख एकोणसत्तर हजार सातशे चौसष्ट आणि पैसे अञ्जावीस मात्र) 🗊 वरील सदर रक्कम अदा करण्यास कसूर केल्यास बँक सदरह अधिनियमाच्या इतर प्रयोज्य तरतुदीन्वये आणि कलम १३ च्या पोटक (४) अन्वये तपशील दिलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करेल. हाला ही सुच्या सुचना देण्यात येते की, कलम १३ च्या पोटकलम १३ नुसार तुम्ही बैकेच्या लेखी सहमतीशिवाय परिशि हाला ही सुच्या सुचना देण्यात येते की, कलम १३ च्या पोटकलम १३ नुसार तुम्ही बैकेच्या लेखी सहमतीशिवाय परिशि ही'' मध्ये तपशील दिलेल्या सदर तारण, मत्ता, विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने हस्तांतर करू शकत नाही.

सदर **सूचना** ही कायद्याच्या इतर प्रयोज्य तरतुदीन्वये आवश्यक मानल्यानुसार अशी अन्य कारवाई किंवा कायदेशीर कार्यवाह . प्राठी बँकेच्या हक्काला बाधा येऊ न देता देण्यात येत आहे. आपला स्नेहांकित

(श्री. आकाश घोलप), प्राधिकृत अधिकारी

खाते क्र. एचएसएलएन/४५–(०९–४३२–४५) करिता: सौ. राजश्री संतोष लोटणकर फ्लॅट क्र. २४०७, ई विंग, ॲक्रस बिल्डिंग, मरैथॉन नेक्सॉन, पळस्पे फाटा, पनवेल – ४१० २०६.

सौ. ज्योती जितेंद्र माने सा. ज्योरा त्याप्त्र नाग स्टिट क्र. २५०५ ई विंग, ॲक्रस बिल्डिंग, मेंर्थॉन नेक्सॉन, पळस्पे फाटा, पनवेल – ४१० २०६. तुम्हाला तुमच्याद्वारे निष्पादित हमीच्या अटीनुसार सूचनेत नमूद केलेली रक्कम अदा करण्याचा सङ्घा देण्यात येत आहे. (श्री. आकाश घोलप), प्राधिकृत अधिकारी

> परिशिष्ट ''ए'' सुविधेचे नाव ३०.०९.२०२५ रोजीस व्याजासह थकबाकी

		र्न-खाते ०९-४३२-४५	मुद्दल रकम:- रु. ९,२८,२४५.२८		
-	२२.०	८.२०१९ रोजी मंजूर	व्याज रक्कम :- रु. ४१,५१९.००		
			एकूण थकबाकी रक्कम :- रु. ९,६९,७६४.२८ (रुपये नऊ लाख एकोणसत्तर हजार सातशे चौसष्ट आणि पैसे अट्टावीश मात्र)		
	(गहाण निर्माण केल्याचे सर्व पुरवणी दस्ता			गरिशिष्ट ''बी'' न आणि कागदोपत्री पुराव्यांसह त	रण दस्तावेजांचा तपशील)
	अ.क्र.	अ. क्र. दस्तावेजाचे नाव		ओडी/१०४	
-				निष्पादनाची तारीख	मंजर रक्कम

अ.क्र.	दस्तावजाच नाव	आडा/१०४		
		निष्पादनाची तारीख	मंजुर रक्कम	
१	डिमांड प्रॉमिसरी नोट	१९.०३.२०२५	ह. १,७५,००,०००.००	
2	कर्ज करार	"-"	"-"	
ş	लिएन आणि सेट ऑफचे पत्र	"-"	"-"	
8	हमीचे पत्र	"-"	"-"	
ч	हमीदार/सहकर्जदारांद्वारे लिएन आणि सेट ऑफचे पत्र	"_"	"_"	
ξ	सिडको एनओसी करिता हमी	"-"	"-"	
9	हमी	"-"	"-"	

नाग-। बँकेकडील प्राथमिक तारणांचा तपशिल :

मेळकतीचे नोंदणीकृत गहाण

टरप्रायझेस कडील मूळ वाटप पत्र

र) फ्लॅट क्र. १, तळ मजला, साई रेसिडेन्सी, प्लॉट क्र. बी-२२, सेक्टर-४, असुदगाव, पनवेल-४१०२०६ मोजमापित १५४.३५ चौ.फू. बिल्टअप

भाजभागिष १५६.३५ चा.फू. विल्टअप बरील मालमानांच्या गहाणाशी संबंधित रस्तऐबजांचे तपशील: १. एका भागाचे श्री. जितेंद्र सूर्यकांत माने, प्रोप्रा. मे. साई श्रध्दा एंटरप्रायझेस आणि दुसऱ्या भागाचे श्री. संतोष अनंत लोटणकर दस्तावेज क्र. पीव्हीएल३-१२१९१-२०१९ दिनांक ३१.०७.२०१९ आणि पावती क्र. १५०१५ दिनांक ३१.०७.२०१९ दरम्यान निष्पादित दिनांक ३१.०७.२०१९ रोजीचा मूळ विक्री करार. . दिनांक ०१/०८/२०१९ रोजीचे श्री. संतोष अनंत लोटणकर यांना जारी मे. साई श्रध्दा एंटरप्रायझेस कडील मृत

. दिनांक २०/०८/२०१९ रोजीचे श्री. संतोष अनंत लोटणकर यांना जारी मे. साई श्रध्दा एंटरप्रायझेस कडील मूळ लि। र. दिनांक २४/०९/२०१९ रोजीचे दि नॅशनल को-ऑप. बँक लि., खांदा कॉलनी दरम्यान केलेल्या सेरसाई अहवाल दिनांक २८/०७/२०१९ रोजीचे संदर्भ क्र. ०१/२०१९ श्री. संतोष अनंत लोटणकर यांना जारी मे. साई श्रध्य

. दिनांक २८/०७/२०१९ रोजीचे श्री. संतोष अनंत लोटणकर यांना जारी मे. साई श्रध्दा एंटरप्रायझेस कडील मूळ

o. १) दिनांक २८/०७/२०१९ रोजीची रु. ५०,०००/- ची पावती क्र. ५३१, २) दिनांक २८/०७/२०१९ रोजीची । . ८, १८२१क २८, ४०), ४८, १८ जाचा ७. २५, २००७ - चा नास्ता क्र. २५, ४, ४, १८५० - ४, १८५० - ४, ४०, ४०, ४०, ४०, ४०, १८, ००० / – ची पारती क्र. ५३३ - आणि ३) दिनांक २८, ७०५, १८४९ रोजीची ६. १८, ०० लाखाची पार्वा क्र. ५३३. ४. दस्तावेज क्र. पीव्हीएल४–६०२४–२०१९ दिनांक ३०.०८.२०१९ आणि पावती क्र. ५७०१ दिनांक ३०.०८.२०१९ .०८.२०१९ रोजी नामाधिकार विलेख जमा करून गहाण कळविल्याची मूळ सूचना

जाहीर नोटीस

तहसिलदार तथा कार्याकरी दंडाधिकारी वसई यांचे न्यायालयात अर्जदार श्री पांडरंग दाजी घरत व इतर, रा. वसई, जि. पालघर यांनी गाव मौजे गोखिवरे येथील स.नं. १४६/३ क्षेत्र ०.४२.०० व स.नं. २०८/१ क्षेत्र ०.४१.८० या मिळकतीबाबत मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी यांचेकडील आरटीएस/अपिल/कावि-६१५५ दि. २२/०२/२०१० प्रमाणे वारसांची नावे ७/१२ उतारावर लावणेकरीता अर्जदार श्री. पांडरंग दाजी घरत यांनी अर्ज दाखल केलेला आहे. श्रीम, जगन्नाथ घरत व इतर हे गैरहजर असल्याने त्यांना नोटीस बजावता आले नाही सदर नोटीसीबाबत कोणाची हरकत असल्यास त्यांनी दि. २८/१०/२०२५ रोजी सुनावणीच्या अंतिम तारखेस हजर राहुन हरकत नोंदवावी. त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही याची नोंद ध्यावी (अविनाश कोष्री

तहसिलदार वसई

जाहीर नोटीस

तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण यां

ायलयात अर्जदार श्री. गोविंद रामा तांडेल, कु.मु वेंद्र बाळकृष्ण तांडेल, रा. अर्नाळा पाद्रीची वाडी ता.वसई, जि. पालघर, यांनी गाव मौजे जुना आगार्श नविन पाटीलपाडा ता.वसई येथिल जुना सं.न. ६७७ नविन ५८ हि.नं. १०, क्षेत्र ०.०३.० आकार ०.७५, या जिमनिचे मालक १. श्री. सदानंद पदमाकर पाटील त्यवंत पदमाकर पाटील,श्रीम. किसनीबाई मोरेश्वर पाटील, ४ श्रीम. सुशिला नरेंद्र पाटील, ५.श्रीम.तनुज भालचंद्र पाटील, ६.श्रीम. जयंश्री नंदकिशोर म्हात्रे श्रीम. रेखा चंद्रकांत पाटील, ८. श्रीम. हर्षदा किशो घरत, ९. श्रीम. कुंदा विठ्ठल पाटील १०. श्री. महादे कमळाकर पाटील, ११. श्री. रमेश कमळाकर पाटील १२ श्रीम अनसया रमांकात पाटील रा पादीची वार्ड अर्नाळा ता. वसई.जि.पालघर यांचे नावे दाव्याती ७/१२ उताऱ्यात कब्जेदार सदरात आहेत सद जिमनाची अर्जदार यांनी महाराष्ट्र कळ वहिवाट र शेतजमिन अधिनियम १९४८ अन्वये दावा क्रमाक १०ब२१/२०१९, दिनांक ११/१२/२०१९ रोजी दाखत केलेला आहे. सदरची जमीन श्री. गोविंद रामा तांडेल कु.मु. देवेंद्र बाळकृष्ण तांडेल, रा. अर्नाळा पाद्रीची वाडी यांचे कब्जेवहीवारील आहेजमिनिचे मालव १. श्री. सदानंद पदमाकर पाटील, २.,जयवंत पदमाक पाटील, ३,श्रीम. किसनीबाई मोरेश्वर पाटील, ४ श्रीम सुशिला नरेंद्र पाटील, ५.श्रीम.तनुजा भालचंद्र पाटील श्रीम जयंश्री नंटिकशोर म्हात्रे ७ श्रीम रेखा चंद्रकांत पाटील, ८. श्रीम. हर्षदा किशोर घरत, ९ श्रीम. कुंदा विठ्ठल पाटील १०. श्री. महादेव कमळाक ाटील, ११. श्री. रमेश कमळाकर पाटील, १२. श्रीम अनसया रमांकात पाटील रा. पाद्रीची वाडी अर्नाव ा वसई जि पालघर या पैकी सामनेवाले गैरहज गसल्याने त्याना नोटीसा बजावता आले नाही सद गेटीसी बाबत कोणाची हरकत असल्यास त्यांनी दिनांव १८/११/२०२५ रोजी सुनावणीच्या अंतीम तारखेस हज राहन लेखी हरकत नोंदवावी. त्यानंतर आलेल्य हरकतीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी

> सही XXX तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण वसई

PUBLIC NOTICE tice is hereby given to all that A

KRISNAMURTHI alias APPASWAMY KRISHNAMURTHI, the owner of Flat No.3, admeasuring 561 sq.ft. of carpet area equivaler to 72.49 sq. mtrs. on the Ground Floor of the building known as "New

Apollo" constructed on the plot bearing No.466, CTS No.F/108 of evenue Village Bandra in the Registration District of Mumbai Suburban, situated at 14th Road Khar (West). Mumbai 400052 togethe with 5 (five) fully paid-up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos.11 to 15 (both inclusive) vide Share Certificate No.3 issued by New Apollo Co-operative Housing Society Ltd. has agreed to sell the said Flat and said shares to my client/s. Any person/s having any claim/s in

respect of the said flat and said shares or any part thereof by way of sale inheritance exchange nortgage, charge, lease, tenancy maintenance, possession, easemen or otherwise howsoever is requested to make the same known in writing to the undersigned at the address mentioned below, alongwith certified true copies of all the necessar documents to substantiate such claim/s, within 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which the claim/s, it any, of any person/s shall be deemed to have been waived and/or abandoned.

Dated this 15th day of October, 2025 Nitin Tabhane **NEXUS LEGAL (Advocates)** 2nd Floor, New Apollo CHS, 14th Road, Khar (West), Mumbai 400052 Mob. No. 9823241851 email: nitin@nexuslegal.net.in

बँक ऑफ महाराष्ट्र

समिट सिक्यरिटीज लिमिटेड

एल६५९२१एमएच१९९७पीएलमी१९४५७१ नोंदणीकृत कार्यालय : २१३, बेझोला कॉम्प्लेक्स, ी विंग. ७१. सायन-टॉम्बे रोड. चेंबर. मंबई-४०० ०७१ दू. क्र. :+ ९१-२२-४६०९८६६८/६९

वेबसाईट : www.summitsecurities.net,

ई-मेल : investors@summitsecurities.ne compliance@summitsecurities.net

भागधारकांना पाचवी सूचना प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा सादः करण्यासाठी विशेष कक्ष २०२५ दिनांकीत सेबी सर्क्युलर क्र

सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी गिओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ ला अनुसरून मुळ ने ०१ एप्रिल, २०१९ पूर्वी सादर केले होते व दस्तावेज, प्रक्रिये मधील त्रृटीं मध्ये/किंवा अन्य कारणाने फेटाळलेले परत केलेले/विचारात न घेतलेले प्रत्यक्ष शेअर्ससार्ठ हस्तांतरण विलेख पुन्हा सादर करण्याकरिता ०७ जुलै, २०२५ पासून ०६ जानेवारी, २०२६ पर्यंत सहा महिन्यांसाठी एक विशेष कक्ष उघडला आहे. ज्या भागधारकांची ३१ मार्च. २०२१ ची आधीची अंतिग

मुदत हुकली होती त्यांना आवश्यक दस्तावेज एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर टान्सफर एजंटकडे सी-१०१, १ला मजला, एम्बसं ४७, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबं शहर-४०० ०८३, द. क्र. +९१८१०८११८४८४. ई-मेल आयडी : https://web.in.mpms.mufg.com/ helpdesl /Serive Request.html येथे सादर करून ही सुविध वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते : समिट सिक्युरिटीज लिमिटेड साठी

सही/ जिया गंगवाण

ठिकाण : मंबई कंपनी सेक्रेटरी

जाहिर नोटीस मांम लोकांस वित्तसंस्थांस पतसंस्थांस बँकांस या जाही न लाकास, वित्तसंस्वास, पत्तसंस्वास, वकास यो जाहार सिद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये वर्णन त्या मिळकृतीचे विद्यमान मालक साईज कंट्रोल गेजेस ॲण्ड ल्स प्रा.लि चे संचालक अशोक शंकर दुवें हे आहे. सद मैं प्रकर्ता बाबत विद्यमाल मालक व लिहून देणार महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपर्मेंट कॉरपोरेशन यांचे मध्ये दिनांक २७/१२/१९९५ रोजी नॉदविण्यात आलेले लीज डीड दस्त क्र. ६३७८/१९९५ व त्या सोबत असलेली मुळ नॉदणी पावती व सूची . २. पझेशन रिसिप्ट दिनांक २३/०९/१९७७ आणि बिल्डीं ्रि, उसरा तिर्धार प्रिप्तशन सर्टिफिकेट दिनांक ३१/०३/१९८२ ही कागदपटे हाळ झालेली आहेत. त्याबाबत विद्यमान मालकचे संचालक ांनी पुणे शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक १०/१०/२०२५ रोज् कारी अर्ज दिलेला आहे. या जाहीर नोटीसद्वारे कळविणेत ये सदर मिळकतीबाबत नोंदिवलेल्या मळ लीज डीड दस्त ब्र ान, त्तरं निष्कराज्ञित्तर्भ नाजार्गया चुळाणा ३ ३६ स्त्रा ऋ ६३७८/१९९५ व त्या सोवत असलेली मुळ नींटणी पावती व सूची क्र. २ व सुची क्र. २, पझेशन रिसिप्ट दिनांक २३/०९/१९७७ आणि बिल्डींग कम्प्लिशन सर्टिफिकेट दिनांक ३१/०३/१९८२ ही कागदपत्रे गहाळ झालेली आहेत कागदपत्रे कोणत्याही बँकेत म्थवा वित्तीय संस्थेत गहाण ठेवून कर्ज घेतले असल्यास अगर तर कोणताही चालु वाद असल्यास संबंधितांनी ही जाहीर नोटीस अथवा वित्ताय संस्थत गहाण ठेवून कर्ज घतल असल्यास अगर इतर कोणताही चालू वाद असल्यास संबंधितानी ही जाहीर नोटीस ग्रसिध्द झालेपासून **७ दिवसांचे** आत् खालील पत्यावर समक्ष लेखी अथवा रजिस्टर्ड पोस्टाने योग्य त्या कागदपत्रांच्य

परिशिष्ट मिळकतीचे वर्णन- डि. ।। अहिल्यानगर सब डि. यासी चतःसिमा : पूर्वःरोड, दक्षिण: प्लॉट नं. डी-६., पश्चिम लॉट नं. डॉ-९ आणि डी-८, **उत्तर:** प्लॉट नं. ही ४

लासह कार्यालयात येऊन आमची खात्री करून द्यावी. मदती

भुकरातिक अनुवारिकार पञ्ज जानाचा खाना अच्छा वारा, पुरागा कोणाचींही कोणाचींही हरकत न आल्यास, ज्याचे काही हक्क, हेतसंबंध आहेत ते त्यांनी जाणीव पूर्वक सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल. मग कोणाच्याही कर्ज बोज्याची अथवा इत्

इल्याही हक्क हितसंबंधाची कसलीही तक्रार चालणार नाह

स**दर मिळकतीचे विद्यमान मालक** साईज कंट्रोल गेजेस ॲण्ड टुल्स प्रा.लि चे संचालक अशोक शंकर दुर्वे, रा. एम.आय.डी.सी. जि. अहिल्यानगर ॲड. अमित अशोक द्यरकर

जाहीर सूचना

सचना देण्यात येते की. फ्लॅट क्र. २१४. दसर मजला, सी-विंग, पायोनियर हेरिटेज को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, दौलत नगर, बस डेपो शेजारी, लिंकिंग रोड एक्स्टेंशन, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई-४०० ०५४, जिमनीचा अंतिम प्लॉट क्र. २० (भाग), टी.पी.एस. ४, सी.टी.एस. क्र. १६०९अ आणि १६०९ब, महसूल गाव विलेप-ार्ले (पश्चिम), तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्ह्यात स्थित आहे.

सदर फ्लॅट ग्रेटर मुंबई महानगरपालिकेच्या ''एच वेस्ट'' विभागात नोंदणीकृत असून, अंदाजे ६०.४८ चौ. मी. कार्पेट क्षेत्रफळाचा आहे. सदर फ्लॅटच्या ... सोसायटीतील १० शेअर्स (वेगवेगळे क्रमांक ७०१ ते ७१०, दोन्ही समाविष्ट) असलेले शेअर सर्टिफिकेट क्र. ७१ अंतर्भूत आहे.

श्रीमती रेबा मलायकांती मजुमदार, ह्या कायदेशी वारस असून, त्यांना त्यांच्या पती दिवंगत श्री मलायकांती मजूमदार यांच्या नावावर असलेल्य वरील फ्लॅट व सोसायटीतील शेअर्सबाबर लाभदायक हक्क, मालकी हक्क, स्वारस्य, तसेच सर्व अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यांनी सोबतच असेही जाहीर केले आहे की सर्व अंतिम दस्तऐवज त्यांची कन्या जयती मलायकांती मजूमदार (सह-वारस) यांच्या सहस्वाक्षरीने पूर्ण करण्यात येतील. सदर रेबा मलायकांती मजूमदार आणि त्यांची कन्या यांनी मिळून वरील फ्लॅंटे व सोसायटीतील शेअर्सवरील सर्व हक्क. स्वारस्य. दावा व लाभ श्री. मन्सर मस्तफा खान आणि श्रीमती तबस्सुम मन्सुर खान यांच्याकडे आर्थिक मोबदल्यात हस्तांतरित / विक्री करण्याचे मान्य केले आहे.

कोणत्याही व्यक्तीस जर वरील प्रस्तावित विक्री अधिकार असेल, तो वारसा, विक्री, भेट, भाडेपट्टी गहाण, विनिमय, परवानगी, ताबा, कायमस्वरूपी भाडेपटटी, नागरी किंवा फौजदारी खटले किंव वसुली प्रक्रिया यांपैकी कोणत्याही मार्गाने असो, तर अशा सर्व व्यक्तींनी आपल्या दाव्यान कागदपत्रासहित लेखी स्वरूपात खाली नमूद पत्त्याव या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत कळवाें . जर निर्दिष्ट कालावधीत कोणताही दावा किंवा हरकत प्राप्त झाली नाही. तर माझे अशिल वरील व्यवहार पूर्ण करतील आणि कोणत्याही नंतरच्या दावे / हरकतीस मान्यता दिली जाणा

स्वाक्षरी/-

श्री. संजय जे. साळंखे बी.ए., एल.एल.बी., एल.एल.एम अधिवक्ता, उच्च न्यायालय, मुंबई पत्ताः २०५, लोटस प्राईड, दुसरा मजला, सेंट फ्रान्सिस रोड, विलेपालें (पश्चिम) मुंबई-४०० ०५६. मो.: ९८१९५०६११५

नि. क्र.: ११

....अर्जदार

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. – ॥ मध्ये (वित्तीय मंत्रालय)

मूळ अर्ज क्र. १३८६ सन २०२४

श्री. उमेश कुमार राजेश यादव आणि अन्यप्रतिवादी

न्याअर्थी, वरील नमूद् **ओ. ए. क्र. १३८६ सन २०२४** सन्माननीय पीठासिन अधिकाऱ्यांसमोर **१०.०३.२०२**। रोजी सूचीबद्ध केला होता ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ६६,५२,८७० (रू**पये सहासष्ठ लाख बावण्ण हजा आठशे सत्तर मात्र)** च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत

न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे

(iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्या किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्यार्ह

मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतुन रोकः

धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिने. (vi) तुम्हाला सदर डीआरटी ॥ व्यक्तिशः वा वकिलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आर् विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी **१६.१२.२०२५ रोजी स. ११.०० वा**.

मुंबई, डीआरटी-॥,

प्रतिवादींचे नाव आणि पत्ता. दिप्ती उमेश कुमार यादव

मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

३रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा, मुंबई - ४०० ००

सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननि

(ii) मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अ

मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि

झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध

उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. नोंद घ्यावी की, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २६ ऑगस्ट, २०२५ रोजी दिले

येथे यांचा पत्ताः २८४, ४/५ प्रेमशंकर दुबे चाळ, हनुमान नगर, आकुर्ली रोड, पाल पीठ गिरण्या जवळ, कांदिवर्ल